



Jennifer E. Jones
RI President






Dr. Anand Jhunhunwala
D. G. RID 3030

Rotary Club of Bhusawal Railcity

R.I.DIST. 3030

Charter No. : 55173

Dated : 21st Mar 2001



RAILCITY EXPRESS

Club Bulletin

RC Bhusawal Railcity

Vol- 1 • Issue 1
JULY 2022

Rtn. Dr. Makarand Chandwadkar
President 2022-23

Rtn. Ar. Sanmeet Potdar
Hon. Secretary 2022-23

Rtn. Amit Bhadang
Editor 2022-23

अध्यक्षीय संदेश

Be the change you want to see in world

- Mahatma Gandhi

रोटरी प्रणाम !

नवीन रोटरी वर्ष २०२२-२३ मध्ये आपले हार्दिक स्वागत !

सर्व प्रथम रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलमिटी या प्रतिष्ठित संस्थेचा २२ वा अध्यक्ष म्हणून माझी निवड केल्याबद्दल सर्व सन्माननीय सदस्यांचे मनापासून आभार. अतिशय महानिय व्यक्तीमत्वांनी रेलमिटीचे अध्यक्ष पद भूषविले आहे. प्रत्येकाने आपआपल्या परीने सत्कृत्य करून क्लब एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे. या अभिजनांच्या पंक्तीत मला संधी मिळाली हे मी माझे अहोभाग्य समजतो. माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करून आपल्या सर्वांच्या सहभागाने आणि सहकार्याने आपला क्लब येत्या वर्षभरात नवीन उंची गाठेल यात शंकाच नाही !

आज पदग्रहण सोहळ्याच्या द्विशी रेलमिटी एक्स्प्रेस चा पहिला अंक प्रकाशित करताना अतीव आनंद होत आहे. यामागे बुलेटिन एडिटर अमित भडंग, डिझायनर तेजस नवगाळे आणि संपूर्ण बुलेटिन कमिटी सदस्यांनी घेतलेली अविस्मृत मेहनत आणि सर्व सदस्यांचा पाठिंबा याचा परिपाक म्हणजे आजचा हा अंक .

मित्रांनो क्लब बुलेटिन एक माध्यम असते, सर्व क्लब सदस्यांना आणि त्यांच्या परिवाराला रोटरी सोबत जोडून ठेवण्याचे. याकरिता यावर्षभर आपण हा अंक सॉफ्ट कॉपी सोबतच फिजिकल स्वरूपातही प्रकाशित करणार आहोत. दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा अंक आपल्याला घरपोच मिळणार. यामध्ये रोटरी बद्दल माहिती तर असेलच, त्या सोबतच महीन्याभरात घेण्यात येणाऱ्या मिटींग आणि प्रोजेक्ट यांची माहिती आपणास महिन्याच्या सुरुवातीलाच मिळेल, ज्यायोगे आपण आपले महिन्याचे वेळापत्रक तयार करू शकता. सोबतच चटकदार लेख, कविता यांची मेजवानी पण मिळेल. दर महिन्याला आपणाशी संवाद साधण्याचे अजून एक साधन बुलेटिन स्वरूपात प्रसिध्द होईल . आपणही आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा.

आज एवढेच. लोभ आहेच, तो येत्या वर्षभरात वृद्धिंगत व्हावा हीच कामना !



जय महाराष्ट्र जय हिंद जय रोटरी

आपलाच
मकबंद

Message from District Governor

Dear Fellow Rotarians,

Imagine life without wheels; wouldn't it be difficult? It would be a world without machines, clocks, or automobiles. Similarly, Rotarians would find it impossible to imagine a world without the Rotary Wheel Of Service. Ever since I was a little boy I have been fortunate to witness the multi-fold impact that Rotary has on the lives of people in the community and for Rotarians on their personal and professional front. I have since visualized ways through which I could contribute more and more through Rotary to make a meaningful difference.

Knowledge's creative element is imagination. The recipe for reaching new heights is a Passionate Imagination, a thorough Grasp of Rotary Knowledge, a Solid Action Plan, and the Backing Of All Stakeholders. I urge every Rotarian to contribute to the various rotary activities and immerse in another year full of service.

Rotary is about the journey, not the destination; enjoy every moment of it. The year will pass by it is up to you to determine how to make the most of it. With members from various backgrounds with a wealth of experience, ideas and enthusiasm, we look forward to the innovative ideas in order to make a relevant difference in our communities and around the world.

When I imagine our vision for the district initiatives, I imagine breathing in the fresh air with the echoes of the flora and fauna, I imagine easy access to water for every individual, and I imagine smiles on the faces of farmers. To achieve this, our initiatives would include tree plantation, Rainwater Harvesting, Watershed Management, and Farmers' welfare along with an every welcoming ear for the ideas & projects from our fellow members. Along with substantial contribution towards the environment I imagine a community of frequent blood donors. I encourage every member and club to actively participate to contribute towards fulfilling Rotary's objectives while strategically planning for long term goals.

This is the first time in our 115-year history that we have a female Rotary International President, Jennifer E. Jones. This should serve as an example for us to include more women in the clubs. Along with diversity, Women bring grace, dignity and culture to the clubs. To achieve this objective RI has set a target of having 30% more women in Rotary.

The directory team has put in a lot of time and effort to create this fantastic directory, and I am grateful to everyone for their unending support.

Thank you for everything you do for our communities, Rotary, and the rest of the world.

Let's Imagine and Achieve a Successful Rotary Year!



Yours in Rotary,
Dr Anand Jhunjunwala

संपादकीय

सर्व प्रथम मावळते अध्यक्ष वो. हर्विंदरसिंग ठेठी व त्यांच्या सर्व टिमचे मनापासून अभिनंदन व नुतन अध्यक्ष वो. डॉ. मकरंद चांदवडकर व त्यांच्या सर्व टिमला शुभेच्छा !

मित्रांनो, रोटरी नवर्ष सुरू होतांना मावळत्या अध्यक्षांना असतो कर्तव्य पूर्तीचा आनंद व समाधान त्याच प्रमाणे क्लब प्रति निर्माण झालेले अधिक दृढ नाते त्याचप्रमाणे नवे अध्यक्ष यांना असते नवे स्वप्न काहीतरी नविन करून दाखवण्याची उमेद व उत्साह.

मला रेलसिटी एक्सप्रेस बुलेटिन सन २०२२-२३ चा पहिला अंक आपल्या हाती देतांना अतिशय आनंद होत आहे या अंकाच्या माध्यमातून आपल्या क्लब च्या सर्व उपक्रमांची माहिती आपल्या व आपल्या परिवारा पर्यंत पोहोचणार आहे. ज्याद्वारे कळत नकळत आपला परिवार ही रोटरी बद्दल जागरूक होणार आहे.

मोबाईल क्रांती होण्यापूर्वी समाहितक मिटींग चा अर्जेडा रोटरी बॉय प्रत्येक सदस्याच्या घरी देत असे व हा अर्जेडा घरातील सर्व सदस्य वाचत असत. आता हे काम क्लब बुलेटिन च्या माध्यमातून होणार आहे व आपल्या सर्वांशी संवाद साधता येणार आहे .

आपल्या मार्गदर्शक सूचनांचे स्वागत राहिल.



जय महाराष्ट्र जय हिंद जय रोटरी

आपलाच
वो. अमित भडंग

My Expreience As a PRESIDENT Message IPP

Friends as a President of Rotary club of Bhusawal RailCity for the year 2021-2022 it was Learning and Learning.

First in RLI it was a great Learning from Facilitators from different part of India. The Four day learning was the Best I had after joining Rotary my Club is a Vibrant club with a Galaxy of members from different fields may of them are senior Rotarian's with full of knowledge and were helpful to me through out the year

we took many projects in different area's keeping in mind the seven focus area's of rotary and district goals in every project.

In every Project all my Projects Chairman's with team Railcity gave a great performance and successfully completed them.

Thanks to My Secretary, My Treasurer My BOD and Team Railcity for being there with me supporting me and make my year as a president a memorable year.



Yours in Rotary,
Rtn. Harvinder Singh Thethi
Truly A Railcity Rotarian

Rotary International Theme for 2022-2023



IMAGINE
ROTARY

Have you heard ? Rotary International President Jennifer Jones (Who is also our first female president) has announced the 2022-23 theme Imagine Rotary.

“Imagine, a world that deserves our best, where we get up each day knowing that we can make a difference.”

The theme is a special one: the theme graphic was designed by an Australian indigenous artist to link with melbourne Convention in 2023

Some of the symbolism includes :

Circle connections to one another

Dots around it - our people

There are 7 Dots for Rotary's 7 areas of Focus

Circle + dots around it - a navigation star, our guiding light

Green solid line - digging stick (used when doing hard work); for us it's

People of Action, represents the tools for getting things done

The colours purple, green & white - celebrate diversity, equity and inclusion

Freedom to express ourselves differently but still with a special connection

purple is also the colour of Rotary's Polio campaign

Green represents the Environment

White stands for peace; it also represents Empowerment and Newness and

also the colours were utilised for the women's movements, highlighting the opportunity to grow our female membership.

रोटरी क्लब ऑफ भुसावल रेलसिटी सचिवालय



Projects July 2022

Projects	Date	Project Chairman
Blood Donation Camp	Friday 1st July	Dr. Nitin Dawalbhakt
Doctor & CA Felicitation	Friday 15th July	Dr. Sameer Chaudhari PP CA Santosh Motwani
Monsoon Mountain Magic (Pal Cycling Expedition)	Sunday 17th July	PP Chetan patil
Mushaltanda Joy of Giving	Wednesday 27th July	Manoj Sonar
Dustbins at Smashanbhumi	TBD	Ranjit Kharare Chetan Talele
Direction Boards at Highway	TBD	Dr. Pankaj Bhangale

Meeting July 2022

Projects	Date	Venue
Installation	Tuesday 5th July	Prabhakar Hall
Doctor & CA Felicitation	Friday 15th July	Prabhakar Hall
BOD Meeting	Wednesday 20th July	TBDL
GENERAL Meeting	Friday 29th July	Prabhakar Hall

Rotary Club of Bhusawal Railcity Board of Director 2022-23

Sr. No.	Name of Director	Responsibility
1	Dr Makarand Chandwadkar	President
2	Ar Sanmeet Potdar	Hon Secretary
3	PP Mahendra Mande	Treasurer
4	Harvindersingh Thethi	IPP
5	Manoj Sonar	Vice President
6	Tejas Navgale	Hon. Jt Secretary
7	Chetan Talele	Hon Asst Secretary
8	Sanjay Sawkare	Club Advisor
9	PP Abhay Harne	Club Advisor
10	Shrikant Tayde	Club Advisor
11	PP Sunil Patil	Club Trainer
12	PP Chetan Patil	Foundation Chair
13	PP Vikas Pachpande	Membership Chair
14	PP Santosh Motwani	Sergeant At Arms
15	PP Amit Bhangang	Administrator, Bulletin Editor
16	Nitin Dhande	Service Project Chair
17	PP Sandeep Joshi	Service Project Co-Chair
18	Vishal Shah	Club Public Image Chair
19	Dr Pravin Warke	Medical Committee Chair
20	Dr Rahul Pande	Medical Committee Co- Chair
21	Dr Nitin Davalbhakt	Blood Donation and Ophthalmology Chair
22	Anil Sahani	Fund Raising Chair
23	PP Jeevan Chaudhari	Fund Raising Co-Chair
24	PP Mangesh Yawalkar	Greetings Chair
25	Ashish Agrawal	Fellowship Committee
26	Kapil Mehta	Fellowship Committee

मन चिंब पावसाळी
झाडात रंग ओले ।
घनगर्द सावल्यांनी
आकष वाकलेले ॥
पाऊस पाखरांच्या
पंखांत थेंब थेंबी ।
शिडकाव अंथ येता
झाडे निळी कुसंबी ॥
मन चिंब पावसाळी

ना. धों. महानोर

Railcity Pride Our District Officer



Rtn. Jeevan Chaudhari
District Chair Aids Awareness



Rtn. Sunil Patil
District Co-Chair Eco Friendly Festival
Promotion Committee



Rtn. Aniket Patil
District Co-Chair Public & Community
Toilet Construction



Rtn. Vikas Pachapande
AG-Zone 13



Rtn. Amit Bhadang
District Co-Chair RYLA



Rtn. Manoj Sonar
District Co-Chair MUNA



Rtn. Mahendra Mande
District Co-Chair Electronic Media



HAPPY BIRTHDAY!

Rtn. Jeevan Chaudhary	1st July
Rtn. Devendra Wani	6th July
Rtn. Shrikant Tayade	15th July
Rtn. Mahendra Mande	17th July
Rtn. Dr. Makrand Chandwadkar	27th July
Rtn. Manoj Sonar	28th July

HAPPY
Brithday
All of You



Happy Marriage Anniversary

Rtn. Amit Bhadang	3rd July
Rtn. Mahendra Mande	10th July
Rtn. Sandesh Agrawal	11th July

HAPPY MARRIED LIFE

Rotary Club of Bhusawal Railcity Presents

COTS

CLUB OFFICER TRAINING SEMINAR

Region 3 (Jalgaon City & Rural)

भय रक्तदान शिबीर

दि. १ जुलै २०२२



Rotary Club Of Bhusawal Railcity organised COTS (Club officers' training seminar) for the incoming club Officers of region 3 (Jalgaon urban and rural) on Sunday 26 June.

PDG Mahesh Mokalkar , PDG Rajiv Sharma & IPDG Shabbir Shakir were the keynote speakers, Dist.Joint secretary Yogesh Bhole, AG Arun Nandarshi,AG Nitin Ahirrao and AG Dilip Gandhi were panelists and Regional trainer PP Dr Rahul Kulkarni elaborated on my Rotary. The session was followed by Gala dinner and karaoke by IFRM Jalgaon chapter with PP Dr Rajesh Patil. It was a grand success as more than 120 delegates from 17 clubs attended the event. All went home with sweet memories of fellowship and knowledge! - Rtn Dr Makarand Chandwadkar (PE, RC Bhusawal Railcity) Convener. Home club A.G.Rtn.Vikas Pachpande*Rtn Sanmeet Potdar (SE,RC Bhusawal Railcity) co-convener, Rtn PP Chetan Patil, co-convener. Rtn Harvindarsingh Thethi (President) Rtn Ashish Agrawal (Secretary)

डॉक्टर्स डे निमित्त २५ दात्यांचे रक्तदानरोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी आणि आय एम ए भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर्स डे निमित्ताने आय एम ए हॉल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सदर शिबिरात २५ दात्यांनी रक्तदान करून या महायज्ञात सहभाग घेतला. शिबिराचे उद्घाटन शहरातील ज्येष्ठ सर्जन डॉ सुरेंद्र भिरूड यांच्या हस्ते झाले. रोटरीचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ मकरंद चांदवडकर व आय एम ए सचिव डॉ चित्तरंजन चौधरी यांनी सर्वप्रथम रक्तदान करून शिबिराची सुरुवात केली. धन्वंतरी ब्लड बँकेचे डॉ प्रविण व डॉ सुनीता महाजन यांच्या सहकार्याने शिबिर यशस्वी पार पडले. याप्रसंगी आय एम ए च्या अध्यक्षा डॉ अर्चना खानापूरकर,सचिव चित्तरंजन चौधरी व आय एम ए सदस्य डॉक्टरांची उपस्थिती होती. शिबिराच्या यशस्वितेसाठी प्रोजेक्ट चेअरमन डॉ नितीन दावलभक्त, रोटरीचे अध्यक्ष डॉ मकरंद चांदवडकर, सचिव सन्मित पोतदार आणि सर्व रोटरी रेलसिटी सदस्यांनी परिश्रम घेतले.

History of Railcity

Year	President	Secretary	Governor	R. I. President	R.I. Theme
01-02	Yogesh Yawalkar	Abhay Harne	Ramesh Khanjode	Richard King	Mankind is our Business
02-03	Shrikant Yawalkar	Jagdish Chaudhari	Prakash Shesh	Bichhai Rattakul	Sow The Seeds Of Love
03-04	Abhay Harne	Sanjay Chandak	Kishabhau Godbole	Johnathan Majyagbe	Lend a Hand
04-05	Sushil Raka	Suresh Patil	Vishwas Sahastrabhojane	Gleen Estess	Celebrate Rotary 100 years
05-06	Sanjay Chandak	Sunil Patil	Madhu Rugwani	Garlwillhelm Stenhammar	Service Above Self
06-07	Suresh Patil	Jagdish Chaudhari	Balasaheb Joshi	William Boyd	Lead The Way
07-08	Sunil Patil	Chetan Patil	Sangram Singh Bhosale	Wilfred J. Wilkinson	Rotary Shares
08-09	Jagdish Chaudhari	Sudhir Patil	Rajendra Singhai	D.K.Lee	Make Dreams Real
09-10	Chetan Patil	Sunil Jawle	Sanjay Wani	John Kenny	The Future of Rotary Is In Your Hands
10-11	Sunil Jawle	Mangesh Yawalkar	Dr Prafulla Mokadam	Ray Klinginsmith	Building Communities Bridging Continents
11-12	Vikas Pachpande	Amit Bhadang	Gopal Shiralkar	Kalyan Banerjee	Reach within to embrace humanity
12-13	Santosh Motwani	Sandeep Surwade	Sanjay Meshram	Sakuji Tanaka	Service through peace
13-14	Amit Bhadang	Arvind Warke	Kishor Kedia	Ron Burton	Engage Rotary-Change Lives
14-15	Jeevan Chaudhari	Sandeep Joshi	Dattatray Deshmukh	Gary CK Hung	Light Up Rotary
15-16	Sandeep Surwade	Ashish Patel	Dr Nikhil Kibe	K R Ravindran	Be a Gift To The World
16-17	Mangesh Yawalkar	Aniket Patil	Mahesh Mokalkar	John Germ	Rotary Serving Humanity
17-18	Ashish Patel	Devendra Wani	Dr K S Rajan	Ian Riseley	Rotary Making A Difference
18-19	Mahendra Mande	Dr Makarand Chandwadkar	Rajiv Sharma	Barry Rassin	Be The Inspiration
19-20	Aniket Patil	Manoj Sonar	Rajendra Bhamre	Mark Maloney	Rotary Connects the world
20-21	Sandip Joshi	Vishal Shah	Shabbir Shakir	Holger Knaack	Rotary Opens Opportunities
21-22	Harvindersingh Thethi	Ashish Agrawal	Ramesh Meher	Shekhar Mehta	Serve to Change Lives
22-23	Dr Makarand Chandwadkar	Ar Sanmeet Potdar	Dr Anand Jhunjhunuwala	Jennifer Jones	Imagine Rotary

रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी गेल्या २१ वर्षांपासून भुसावळ शहर आणि परिसरात सेवाभावी, जनजागृती आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवून परिसरातील अग्रगण्य सामाजिक संस्था म्हणून नावारूपास आली आहे. रोटरीचे ब्रीदवाक्य **Service above self** प्रत्यक्षात आणण्यासाठी आजवर सर्व सदस्यांनी मेहनत घेतली आहे आपण भुसावळ तालुक्यातील मुशाल तांडा हे एक गाव दत्तक घेतले असून या गावात जि. प. शाळेंतील मुलांना दरवर्षी शैक्षणिक साहित्य वाटप करत असतो. त्या सोबतच गावात पायाभूत सुविधा वाढवण्यात रेलसिटीचे भरीव योगदान आहे. दरवर्षी गावातील नागरिकांना सदस्यातर्फे दिवाळी फराळ वाटप करण्यात येते. यासोबतच भुसावळ मध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी सायक्लोथॉन रॅली, रोटरी दांडिया उत्सव, पर्यावरण पूरक गणेशोत्सव पुरस्कार साहेळा, वृक्षरोपण आणि संवर्धन, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रकारचे सेमिनार, करीअर मार्गदर्शन असे अनेक प्रकल्प दर वर्षी आम्ही राबवत असतो.



Jennifer E. Jones (RI President 2022-23)

Rotary Club of Windsor-Roseland, Ontario, Canada

Jones is founder and president of Media Street Productions Inc., an award-winning media company in Windsor. She was chair of the board of governors of the University of Windsor and chair of the Windsor-Essex Regional Chamber of Commerce. She has been recognized for her service with the YMCA Peace Medallion, the Queen's Diamond Jubilee Medal, and Wayne State University's Peacemaker of the Year Award, a first for a Canadian. Jones holds a Doctor of Laws (LL.D.).

As the first woman to be elected president, Jones understands how important it is to follow through on Rotary's Diversity, Equity, and Inclusion (DEI) Statement. "I believe that diversity, equity, and inclusion ... begins at the top and for us to realize growth in female membership and members under the age of forty — these demographics need to see their own reflection in leadership," Jones said. "I will champion double-digit growth in both categories while never losing sight of our entire family."

Jones has been a Rotary member since 1997 and has served Rotary as RI vice president, director, training leader, committee chair, moderator, and district governor. She played a lead role in Rotary's rebranding effort by serving as chair of the Strengthening Rotary Advisory Group. She is the co-chair of the End Polio Now Countdown to History Campaign Committee, which aims to raise \$150 million for polio eradication efforts. She also led the successful #RotaryResponds telethon in 2020, which raised critical funds for COVID-19 relief and was viewed by more than 65,000 people.

Jones has also received Rotary International's Service Above Self Award and The Rotary Foundation Citation for Meritorious Service. She and her husband, Nick Krayacich, are members of The Rotary Foundation's Arch Klumph Society, Paul Harris Society, and The Bequest Society.

Presidential initiatives 2022-23

Diversity is one of Rotary's longstanding core values and greatest strengths. Jones knows there is more to be done to ensure that Rotary's culture exemplifies our values of diversity, equity, and inclusion (DEI). Rotary, with input and guidance from the DEI Task Force, has strengthened our commitment to DEI, resulting in a greater focus on celebrating every individual's contributions, advancing equity, and creating a more welcoming and inclusive culture.

During the 2022-23 year, Jones encourages each of us to do our part to ensure Rotary is a welcoming and inclusive community by:

Learning more about DEI in Rotary, including understanding definitions and how to celebrate and respect our differences.

Determining why DEI matters to our club and community and how using DEI principles can help our club grow and become stronger.

Raising awareness of DEI, including creating a DEI committee in your club that reflects the demographics of your community.

Taking action on DEI in our club and community for instance educating yourself about underrepresented groups in your community in order to become a more knowledgeable and effective advocate for DEI.

Learn more and take action by reading the DEI presidential brochure.

Jones will also continue RI President Shekhar Mehta's Girls Empowerment initiative, recognizing that empowered girls become empowered women. Share your Girls Empowerment projects on Showcase.



डॉ. मकरंद चांदवडकर

अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ भुसावल रेलसिटी

शालेय शिक्षण सेंट अल्लोयशियस स्कूल आणि के नारखेडे ज्युनिअर कॉलेज येथे. प्रतिष्ठित अशा शासकीय दंत महाविद्यालय व रूग्णालय मुंबई येथील बी.डी.एस ची पदवी प्राप्त कॉलेज मध्ये मराठी वाडमय मंडळाचे संस्थापक सचिव.

सन २००४ पासून भुसावल येथे इंदिरा डेंटल क्लिनिक या नावाने दातांचा दवाखाना. रूट कॅनल ट्रीटमेंट आणि डेंटल इम्प्लांट या मध्ये विशेष प्रावीण्य. इंडियन डेंटल असोसिएशन भुसावल चे संस्थापक सचिव व माजी अध्यक्ष. सध्या इंडियन डेंटल असोसिएशनचे राज्यस्तरीय कार्यकारिणी सदस्य.

लायन्स क्लब भुसावलचे माजी सदस्य, रोटरी क्लब ऑफ भुसावल रेलसिटी २०१६ पासून सदस्य. २०१८-१९ मध्ये रोटरी रेलसिटीचे सचिव. बेस्ट सेक्रेटरी पुरस्काराने सन्मानित.

पॉल हॅरिस फेलो सन २०२० मध्ये रोटरी फाऊंडेशन तर्फे आफ्रिकन देश नायजेरिया येथील मेडिकल मिशन मध्ये सहभाग. तेथे जाऊन २ आठवडे रूग्णसेवा.

परिवार : आई : सौ. रजनी (गृहिणी)

वडील : डॉ. शशिकांत (एम.बी.बी.एस., दीपनगर येथे दवाखाना)

पत्नी : डॉ. किर्ती (वैद्यकीय अधिकारी, शासकीय आयुर्वेद दवाखाना, मारूळ ता. यावल)

मुलगा : चि. अमोघ (ई.४ थी, पोदार इंटरनॅशनल स्कूल, भुसावल)

Makarand's Ideas From 50 books या संकलित पुस्तकाचे लेखक.

आवड : वाचन, लिखाण, कविता करणे, क्रिकेट, सायकलिंग, पर्यटन



सन्मित पोतदार

सचिव, रोटरी क्लब ऑफ भुसावल रेलसिटी

नांव : सन्मित मिलिंद पोतदार

शिक्षण : माध्यमिक महाराणा प्रताप विद्यालय, भुसावल

ज्युनिअर कॉलेज, नहाटा महाविद्यालय, भुसावल.

मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, पुणे येथून B.Arch ही पदवी संपादन केली.

छंद : ट्रेकिंग, प्रवास, बुद्धिबळ, क्रिकेट

फर्म : पोतदार असोसिएट

प्रोजेक्ट : इंदौर, पुणे, भुसावल, मध्यप्रदेश

परिवार

पत्नी : टिना सन्मित पोतदार, शिक्षण : B.Com

मुलगा : आरूष

Let the sun light up
your way to Success.

Good Luck.

